

निलंबनाधीन शासकीय सेवकांच्या प्रकरणातील
अन्वेषण/विभागीय चौकशा त्वरेने पूर्ण करणे—
आदेशविषयक खुलासा.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग

परिपत्रक क्रमांक सीडीआर. ११९०/प्र.क्र. ६९/९०/११
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २७ नोव्हेंबर १९९०

- वाचा.—(१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर. १३८७/१७७६/४७/अकरा, दिनांक २५ फेब्रुवारी १९८८.
(२) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक सीडीआर. ११८९/१५१४/२७/अकरा, दिनांक १५ नोव्हेंबर १९८९.

उपर्युक्त शासन परिपत्रकांनुसार निलंबनाधीन शासकीय सेवकांच्या प्रकरणी प्रारंभिक चौकशी/अन्वेषण पूर्ण करून न्यायालयात किंवा विभागीय चौकशीत दोषारोपपत्र दाखल करण्याची कारवाई निलंबनाच्या दिनांकापासून शक्यतो सहा महिन्यांगध्ये करावी असें विहित आहे, तथापि ज्या प्रकरणांत उपर्युक्त सहा महिन्यांची मुदत पाळता येणे शक्य नसेल त्या प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यास एक वर्षापूर्वीतची मुदतवाढ मिळविण्यास अपर मुख्य सचिव (सेवा) यांची पूर्वमंजुरी आवश्यक असून, ज्या प्रकरणांत या वाढीव कालावधीतही दोषारोपपत्र देणे शक्य नसेल त्या प्रकरणांत एका वर्षापिलीकडील मुदतवाढीस शासनाची पूर्वमंजुरी अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्यामार्फत घेणे आवश्यक राहील.

२. उपर्युक्त परिपत्रके प्रसिद्ध केली त्या वेळी सामान्य प्रशासन विभागाच्या सेवा उप विभागाचे प्रभारी म्हणून अपर मुख्य राचिव काम पाहात होते. तथापि त्यानंतर त्या पदावर आता प्रधान सचिव नियुक्त झाले आहेत. हा वदल लक्षात घेता व भविष्यकाळात होऊ शकणारे संभाव्य वदल लक्षात घेता असे ठरविष्यात आले आहे की, सामान्य प्रशासन विभागाच्या सेवा उप विभागाचे प्रभारी म्हणून जे सचिव काम पाहात असतील त्यांना (अथवा यथास्थिति त्यांचेमार्फत) त्यांच्या तत्कालीन पदनामाने [जसे सचिव (सेवा) किंवा प्रधान सचिव (सेवा) किंवा अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग] उपर्युक्त परिपत्रकांनुसार मुदतवाढीची प्रकरणे सादर केली जावीत.

३. वरील परिच्छेद २ च्या अनुषंगाने मुदतवाढीचे प्रस्ताव संबंधित प्रभारी प्राधिकारी किंवा शासन यांच्याकडे सादर करताना दोषारोपपत्र यथास्थिति विहित सहा महिन्यांच्या किंवा एक वर्षाच्या कालावधीत का वजावता आले नाही, त्याची कारणे व त्यावावतची खुलासेवार माहिती व समर्थन सादर करणे आवश्यक आहे.

४. वरील सूचनांची सर्व संबंधितांनी कृपया नोंद घ्यावी व त्यानुसार प्रकरणे सादर करावीत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

श. पं. कामतकर

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति

राज्यपालांचे सचिव,
मुख्य मंत्र्यांचे सचिव,
*प्रवंधक, उच्च न्यायालय (मूळ न्याय शाखा), मुंबई,
*प्रवंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई,
*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, कौण विभाग मुंबई,
विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, नाशिक विभाग, नाशिक.
विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, पुणे विभाग, पुणे,
विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, नागपूर विभाग, नागपूर,
विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद,
विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, अमरावती विभाग, अमरावती,
सर्व मंत्रालयीन विभाग,
मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख.

*पत्राने

(शा.म.मु.) पंच २२१५ (३,५००—१२-९०)